

सदाकात्ता (स° + का°) f. N. pr. eines Flusses MBh. 6, 332 (VP. 183).  
सदाकारिन् (स° + का° und von सत् + आकार्) adj. *stets thätig und ein gutes Aeußeres habend* Spr. (II) 4111, N.

सदाकालम् (von स° + काल्) adv. *allezeit* Schol. zu VS. Prāt. 1, 8.  
सदाकालवह् adj. (f. घ्रा) *zu jeglicher Zeit fließend (Wasser habend)*: नद्यः MĀRK. P. 57, 32.

1. सदागति (स° + गति) f. *Beständigkeit: अनित्या वै सदागतिः* Spr. (II) 524.

2. सदागति (wie oben) 1) adj. *in steter Bewegung seiend*: चक्रं MBh. 3, 10645. Beiw. Çiva's Çiv. — 2) m. a) *Wind* (auch in medic. Sinne), *der Gott des Windes* AK. 1, 1, 57. H. 1106, Schol. an. 4, 129. MED. 1. 222. HALĀ. 1, 76. MBh. 1, 2937. 3, 2982. 4, 1706. 7, 231. 12, 12404. R. 3, 33, 12. 6, 78, 2. 7, 35, 65. Suçr. 1, 304, 20. VARĀH. BRH. S. 31, 5. — b) *die Sonne* H. ç. 7. MED. (नार्क° d. i. ना अर्क° zu lesen). — c) = निर्वाण. — d) = सदीचर H. an. MED. In den beiden letzten Bed. eher सत् + आगति und in der dritten eher f. als m.

सदागम (सत् + आगम) m. 1) *eine gute Lehre* Spr. (II) 1768. PRAB. 87, 5. SĀH. D. 108, 18 (hier zugleich in der zweiten Bed.). — 2) *die Ankunft eines Guten* SĀH. D. 108, 18.

सदाचरण (सत् + घ्रा°) n. *die Handlungsweise verständiger Menschen* Verz. d. Oxf. H. 135, a, 5.

1. सदाचार (सत् + घ्रा°) m. *die Sitte der Guten, ein guter Wandel* M. 2, 12, 18. 4, 155. JĀGĪ. 1, 7. RAGH. 14, 37. Spr. (II) 2452. °विवर्त्सन 3040. RĪGĀ-TAR. 3, 47, 4, 28. 73. VP. 3, 11, 1. fgg. MĀRK. P. 34, 5. fgg. Bhāg. P. 6, 1, 21 (नष्ट° adj.). PRAB. 35, 10. MUIR, ST. 4, 44, 4. Verz. d. B. H. 128, b (17). 130, b (25). Verz. d. Oxf. H. 13, a, 26. 16, b, No. 60. 35, b, 32. 43, a, 2. 123, a, 41. °वर्तिन् PAÑĀT. 40, 20. °क्रम m. Titel einer Schrift Ind. St. 1, 467. °चन्द्रोदय m. desgl. Verz. d. Oxf. H. 274, a, No. 649. °प्रकरणा desgl. HALL 142. °संग्रह m. desgl. Notices of Skt Mss. 103. °स्मृति-न्याय्या f. desgl. MACR. Coll. 1, 25. Vgl. वृद्ध°.

2. सदाचार (wie oben) adj. (f. घ्रा) *die Sitte Guter befolgend, einen guten Wandel führend* H. an. 3, 64. MED. k. 117. Spr. (II) 1473. 4947, v. l. 6731. KATHĀS. 2, 7. RĪGĀ-TAR. 1, 198. 327. PRAB. 48, 4 (Gegens. डुराचार).

सदाचारवत् (von 1. सदाचार) adj. dass. M. 4, 155. VP. 3, 11, 2. MĀRK. P. 34, 3.

सदाचारिन् in विमलधातु° adj. von विमलधातुसदाचार Verz. d. Camb. H. 60.

सदातन (von सदा) 1) adj. *immerwährend, beständig* AK. 3, 2, 22 TRIK. 3, 3, 271. H. 1452, Schol. BHATṬ. 5, 65. Davon nom. abstr. °ल n. KUSUM. 5, 5. 6. — 2) m. = अज्ञ (nach ÇKDr. und WILSON Viṣṇu) TRIK.

1. सदादान (सदा + 1. दान) n. *beständiges Spenden* AK. 3, 4, 35, 183.  
2. सदादान (wie oben) adj. *beständig spendend* Spr. (II) 6753 (zugleich in der Bed. 3. सदादान 1).

3. सदादान (सदा + 5. दान) 1) adj. *beständig Brunstsaft entlassend* Spr. (II) 6753 (zugleich *beständig spendend*). — 2) m. a) = गन्धगज, गन्धकृस्तिन् H. ç. 34. H. an. 4, 198. MED. n. 216. — b) Indra's Elephant H. an. MED. GAṬĪDH. in Verz. d. Oxf. H. 191, a, 41. — c) ein N. Gaṇeṣa's H. an. MED.

1. सदान (2. स + 1. दान) adj. *Gaben habend* RV. 7, 33, 12.

2. सदान (2. स + 5. दान) adj. *brünstig*: Elephant KĪ. 3, 9.

सदानन (सत् + आनन) adj. *ein schönes Gesicht habend* KĪ. 3, 9.

1. सदानन्द (सदा + घ्रा°) m. *beständige Wonne*: ज्योतिर्मात्रसदानन्द-निर्मलज्ञानमूर्ति (Çiva) Verz. d. Oxf. H. 74, a, 2.

2. सदानन्द (wie oben) 1) adj. *beständige Wonne empfindend, — gewährend* NĀS. TĀP. Up. in Ind. St. 9, 122. 164. PRAB. 117, 18. Çiva ÇKDr. nach dem ÇAIÇIVAJĀMĀLA. — 2) m. N. pr. verschiedener Männer GILD. Bibl. 421. fg. Notices of Skt Mss. 2, 132. Verz. d. Camb. H. 60. HALL 7. 129. °योगीन्द्र 101. °व्यास 120. 168.

सदानन्दचिदात्मक (von सत्-आनन्द-5. चित् + आत्मन्) adj. *aus Sein, Wonne und Denken bestehend* WEBER, RĀMAT. Up. 354. — Vgl. सच्चिदानन्द.

सदानन्दमय (von 1. सदानन्द) adj. (f. ई) *aus beständiger Wonne bestehend* Verz. d. Oxf. H. 68, b, 27. 192, 2 v. u.

सदानर्त (सदा + नर्त) m. *Bachstelze (beständig tanzend)* ÇABDAĀ. im ÇKDr.

सदानिरामया (सदा + नि°) f. N. pr. eines Flusses MBh. 6, 340.

सदानीरवहा f. = सदानीरा ÇABDAR. im ÇKDr.

सदानीरा (सदा + नीर्) f. N. pr. eines von den nördlichen Bergen kommenden Flusses ÇAT. BR. 1, 4, 1, 14. MBh. 2, 794. 6, 332 (VP. 183).

MĀRK. P. 57, 19. = करतोया AK. 1, 2, 3, 32. H. 1085.

सदान्वा f. Bez. gewisser Unholdinnen NĀGH. 4, 3. NIR. 6, 30. RV. 10, 155, 1. AV. 2, 14, 1. 4. 4, 10, 3. 16, 6, 7. °द्वैया 2, 18, 5. °चैतन ebend.

Wird im Nir. in सदा + नेनुव immer lärmend, — kreischend aufgelöst.  
सदापरिभूत (सदा + प°) m. N. pr. eines Bodhisattva BURNOUR, Intr. 228. fgg.

सदापर्षा (सदा + पर्षा) adj. *stets belaubt* MBh. 14, 956.

सदापुष्प (सदा + पुष्प) 1) adj. *stets blühend* MBh. 14, 956. — 2) m. *Kokosnusspalme* ÇABDAM. im ÇKDr. — 3) f. ई *Schwalbenwurz, Calotropis gigantea* (ein Strauch, vgl. अर्क) RATNAM. im ÇKDr. ÇĀNKH. GRB. 3, 1. KARAKA 1, 4. 3, 8. Suçr. 1, 158, 10.

सदापुष्पफलद्रुम adj. *mit stets blühenden und Früchte habenden Bäumen versehen*: उद्यान KATHĀS. 34, 145.

सदापूर्णा 1) adj. *stets schenkend* RV. 5, 44, 12. — 2) m. N. pr. des Liedverfassers von RV. 5, 45 (vgl. SĀ. Einl. zu 44) mit dem patron. Ātreja.

सदाप्रमुदित (सदा + प्र°) n. *beständige Fröhlichkeit*, Bez. einer der acht Vollkommenheiten (सिद्धि) im Sāṃkhya GAUDAP. zu SĀNKHJAK. 31. सत्प्रमुदिता f. st. dessen TATTVA. 42 und als entsprechende Unvollkommenheit असत्प्रमुदित n. 37.

सदाप्रसून 1) adj. *beständig blühend*. — 2) m. Bez. verschiedener Pflanzen: = रोहितक, अर्क und कुन्द RĀGĀN. im ÇKDr.

सदाफल (सदा + फल) 1) adj. (f. घ्रा) *stets Früchte habend*: जम्बूपादप PAÑĀT. 205, 6. — 2) m. Bez. verschiedener Pflanzen: = उडुम्बर H. an. 4, 299. MED. 1. 165. AUŠH. 93. = बित्त्व H. an. MED. AUŠH. 92. GAṬĪDH. im ÇKDr. = स्कन्धफल H. an. MED. — 3) f. घ्रा Bez. zweier Pflanzen: = त्रिसंधिपुष्प RĀGĀN. im ÇKDr. = वार्ताकुविशेष RĀGĀVALLABHA ebend.

सदाभद्रा (सदा + भ°) f. *Gmelina arborea* RATNAM. 1.

सदाभव (सदा + भव) adj. (f. घ्रा) *immerwährend, beständig* Schol. zu